

राजीव गांधी प्रशासकीय
गतिमानता (प्रगती) अभियान व
स्पर्धा २०२३-२०२४:

राज्यस्तरीय पारितोषिक विजेते
जाहीर करणेबाबत...

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक GAD-33018/1/2024-GAD (Desk-18A)(e 718207)

७१३, मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन ४०००३२.

दिनांक : २६ मार्च २०२५.

वाचा :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक प्रसुधा-१११९/प्र.क्र.३/१८अ,
दिनांक ०३.०२.२०२१.

प्रस्तावना.

लोकसभा सर्वसाधारण निवडणूक २०२४ यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात असल्याने “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४” याची पारितोषिके जाहीर करता आली नव्हती. उक्त पारितोषिके ही “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२४-२०२५” च्या पारितोषिकांबरोबर जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन निर्णय.

“राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२३-२०२४” अंतर्गत राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्ताव आणि विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्ताव यांच्यामधून, राज्यस्तरीय निवड समितीने केलेल्या मूल्यमापनानुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (१) मध्ये नमूद प्रस्तावांच्या बाबतीत, स्तंभ (२) मध्ये नमूद अर्जदार कार्यालये/शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना, स्तंभ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे पारितोषिके जाहीर करण्यात येत असून त्यांना स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट पारितोषिक रकमा प्रदान करण्यास, याद्वारे, मंजूरी देण्यात येत आहे:-

प्रस्ताव	अर्जदार	पारितोषिक	
		क्रमांक	रक्कम
(१)	(२)	(३)	(४)
अ) मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून येणारे प्रस्ताव.			
१) क्षेत्रीय कार्यालये व नागरिकांसाठी विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत.	अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई	प्रथम	रु.१० लक्ष
२) शिधा पत्रिका करिता RCMS portal विकसित केले.	सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय, मुंबई	द्वितीय	रु.६ लक्ष

प्रस्ताव (१)	अर्जदार (२)	परितोषिक	
		क्रमांक (३)	रक्कम (४)
३) कार्यालयाचे आधुनिकीकरण, डिजिटलायझेशन, नस्त्यांचे निंदणीकरण, ऑनलाईन सेवा पुस्तकांची सुविधा, ई-फायलींग बाबत कार्यवाही इ. बाबतचा प्रस्ताव सादर केला.	उपसचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.	तृतीय	रु.४ लक्ष
ब) राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव.			
१) विविध प्रकारच्या १२ नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी ई-पंचनामा अॅप तयार करण्यात येऊन त्याद्वारे DBT द्वारे थेट मदत देण्याचा प्रस्ताव.	विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर	प्रथम	रु.१० लक्ष
२) <i>Microlekh Software</i> ची निर्मिती.	व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई.	द्वितीय	रु.६ लक्ष
३) कार्यालयीन व्यवस्थापनात आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्याबाबत प्रस्ताव.	विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती	तृतीय	रु.४ लक्ष
क) विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव.			
१) अवैध गौण खनिज उत्पादन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरीता <i>Automated Mining Vehicle Monitoring System</i> सुरु केली आहे.	अति. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर.	प्रथम	रु.१० लक्ष
२) संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात ई-ऑफिस प्रणाली राबविण्याबाबत प्रस्ताव.	जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा.	द्वितीय	रु.६ लक्ष
३) नगर परिषद कार्यालयाकरिता सोलार प्रकल्प कार्यान्वित केला.	मुख्य अधिकारी, नगर परिषद, निलंगा, जि. लातूर.	तृतीय	रु.४ लक्ष
ड) महानगरपालिका स्तरावरून थेट येणारे प्रस्ताव.			
१) महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनासाठी <i>Financial Accounting System</i> विकसित केली आहे.	प्रशासक, नागपूर महानगरपालिका.	प्रथम	रु.१० लक्ष

प्रस्ताव (१)	अर्जदार (२)	परितोषिक	
		क्रमांक (३)	रक्कम (४)
२) अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार पूर्वगणक पत्रक ते अंतिम देयकापर्यंतची सर्व कामे ऑनलाईन करण्यात आलेली आहेत.	आयुक्त, पुणे महानगरपालिका	द्वितीय	रु.६ लक्ष
३) महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा भरणा करण्याकरिता पद्धतीचा अवलंब केला.	चंद्रपूर महानगरपालिका	तृतीय	रु.४ लक्ष
<u>सर्वोकृष्ट कल्पना/उपक्रम</u>			
<u>शासकीय संस्था.</u>			
१) क्षयरोग रोगाच्या निर्मूलनासाठी मोबाईल एक्सरे युनिट ची स्थापना व त्याद्वारे संसर्गाचा प्रारंभ कमी केला आहे.	मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम	प्रथम	रु.५०,०००/-
२) बोराडी येथील पडीक जमिनीवर पर्यटन स्थळाची निर्मिती करून हरित क्षेत्र विकसित केले आहे. तसेच, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.	ग्रामपंचायत बोराडी, जिल्हा परिषद, धुळे.	द्वितीय	रु.३०,०००/-
३) नागरिकांमध्ये वाचन संस्कृतीची आवड निर्माण व्हावी याकरिता पुस्तकांचा बगीचा ही नवीन संकल्पना राबविण्यात आली.	मुख्य अधिकारी, एरंडोल नगरपालिका, जि. जळगांव.	तृतीय	रु.२०,०००/-
<u>शासकीय अधिकारी.</u>			
१) चॅट बॉट प्रणाली तयार करून त्याद्वारे प्रशासकीय कार्यालये व नागरिकांना आपत्तीची पूर्वकल्पना देण्याबाबत प्रस्ताव.	श्री.योगेश कुंभेकर, जिल्हाधिकारी, भंडारा.	प्रथम	रु.५०,०००/-
२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता गोळा करण्याबाबत सुधारणा करण्याचा प्रस्ताव.	श्री. निलेश देशमुख, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.	द्वितीय	रु.३०,०००/-
३) वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी सीड बँक ही संकल्पना राबविली आहे.	श्री. रामदास कोकरे, जिल्हा सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन, लातूर.	तृतीय	रु.२०,०००/-

प्रस्ताव (१)	अर्जदार (२)	परितोषिक	
		क्रमांक (३)	रक्कम (४)
<u>शासकीय कर्मचारी.</u>			
१) “Smart to Global School” द्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी चार भिंतीच्या आत बसून आभासी व रंजक पद्धतीने शिक्षण देण्याची संकल्पना विकसित केली.	श्री.रविंद्र मनोहर केदार, सहायक शिक्षक, विद्यामंदीर, यादववाडी, ता.करवीर, जि. कोल्हापूर.	प्रथम	रु.५०,०००/-
२) कार्यालयीन कामकाजाच्या सुलभतेसाठी व्हाटसअप क्यूआर कोड द्वारे प्रशासकीय बैठकी, प्रशिक्षण, निवडणूक कामकाज, ई-पीक शिबिर, इ. माहिती जनतेस संदेशाद्वारे कळवून जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्याबाबचा उपक्रम.	श्री.पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर, तलाठी, कळंबे, ता.करवीर, जि. कोल्हापूर.	द्वितीय	रु.३०,०००/-
३) उन्हाळ्याच्या सुटीत दाखल्यांची शाळा भरविली व विद्यार्थ्यांना खालील दाखले एकाच छत्राखाली प्राप्त होऊ शकले- i. जात प्रमाणपत्र, ii. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, iii. अधिवास प्रमाणपत्र, iv. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, v. उत्पन्न प्रमाणपत्र.	श्री. जर्नादन दत्तात्रय बंगाळे, मंडल अधिकारी, खिरोदा, तहसील कार्यालय, यावल, जि. जळगांव.	तृतीय	रु.२०,०००/-

२. आहरण व संवितरण अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, हे वरील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद पारितोषिक विजेत्यांच्या नावे स्तंभ (४) मध्ये निर्दिष्ट रकमांचे धनादेश उप सचिव (र. व का.-२), सामान्य प्रशासन विभाग, यांना उपलब्ध करून देतील. उक्त खर्च हा सा.प्र. विभाग, मागणी क्र. ए-४, २०५२, सचिवालय- सर्वसाधारण सेवा, ०९० सचिवालय, (००)(०१) सा.प्र.विभाग (दत्तमत) (२०५२००२५), ०५-बक्षीसे, या लेखाशीर्षाखाली उपलब्ध अनुदानातून भागविण्यात येईल.

३. वरील पारितोषिक विजेत्यांनी पारितोषिक रकमांचा उपयोग हा कार्यालयांच्या सुधारणेसाठी/स्पर्धेत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करावा आणि त्याबाबत विहित नमुन्यातील उपयोगिता प्रमाणपत्र शासनास (कार्यासन २६/कार्यासन १८अ, सा.प्र. विभाग) सादर करावे.

४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२६११०६००६८०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दिलीप देशपांडे)
शासनाचे उप सचिव.

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राज भवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
- ४) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
- ५) मा. उप मुख्यमंत्री, नगर विकास, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व मा. मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ८) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधान भवन, मुंबई.
- ९) सर्व मा.संसद सदस्य/विधानपरिषद सदस्य/विधानसभा सदस्य.
- १०) मा. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १२) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १३) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
- १४) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
- १५) महासंचालक, यशदा, पुणे.
- १६) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- १७) सर्व विभागीय आयुक्त.
- १८) सर्व पोलीस आयुक्त (पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, वगळून).
- १९) सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक.
- २०) सर्व जिल्हाधिकारी.
- २१) सर्व महानगरपालिकांचे आयुक्त (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून).
- २२) सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक.
- २३) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- २४) सर्व पारितोषिक विजेते शासकीय अधिकारी/कर्मचारी.

प्रत-

- १) प्रधान महालेखापाल (लेखा व हकदारी/लेखा परीक्षा)-१/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर.
- २) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ३) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ४) संबंधित जिल्हा कोषगार अधिकारी.
- ५) अवर सचिव (कार्यासन-२६), सा.प्र. विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) निवडनस्ती, र. व का.-२.